

kann, *geniessbar*.

निर्वेष्टिण Z. 2 bis TATTVAS. st. TARKASAMGR.

निर्वेष्टि adj. *waffenlos* JĀGŪ. 1, 325.

निर्लीनक adj. *zusammengefallen* (beim Kochen): दधि PAT. a. a. O. 2, 332, a.

निवर्णा s. *सर्वनिवर्णाविष्कम्भिन्*.

निवर्त्य adj. *rückgängig zu machen, für ungültig zu erklären* PAT. a. a. O. 3, 67, b.

निवारिन् adj. *abwehrend, zurückhaltend*: वैरिवारनिवारिणे (so lesen wir) HEM. JOGAÇ. 1, 1.

निवाह् vgl. नीवाह् weiter unten.

निविड, निविड die Bomb. Ausgg.

निवेदयिषु, निवेदयिषु ed. Bomb.

निवेशन 3) e) Z. 2 RV. 7, 19, 5 gehört zu c): *am Abend die hundertste* (zu den 99 am Tage).

निवेश्य 3) ed. Bomb. *निवेश्य*, wie wir vermuthet hatten.

निवेष्ट्य *hineinzustecken*: ब्रम्भसि Spr. (II) 3007, v. l.

निशाचर् 1) g) *eine Art Granthiparṇa* BĀLVAPR. im ÇKDR. u. रोचक.

निशिति, *lies das Vorsetzen von Speisen u. s. w., Bewirthung*; vgl. 1. शा mit नि.

निष्प्रम्भ 2) Z. 2. 3 *lies* 9398. 9424. st. 6398. 6424.

निश्चत्वारिंश *lies über vierzig* und vgl. PAT. a. a. O. 5, 79, a und निस्त्रिंश.

निषेवितर्, *अति* zu sehr *hingegen*, mit acc. Suçā. 1, 69, 21.

निष्कम्पल n. *Unbeweglichkeit, Unerschütterlichkeit* VĀMANA 3, 1, 24.

निष्कलि m. *ein best. über Waffen gesprochener Zauberspruch* R. ed. Bomb. 1, 28, 7.

2. निष्कारण *nicht mit eigennütigen Zwecken verbunden*: ब्राह्मणेन

निष्कारणो धर्मो ऽध्येयः PAT. a. a. O. 1, 5, a.

निष्कुट 4) Z. 1 *lies Bettstelle*.

निष्ठा 2) e) *शास्त्रेषु vollständige Vertrautheit mit* Spr. (II) 6451.

निष्ठीविका f. *Speichel* u. dgl. KĀRAKA 1, 8.

निष्ठुर, *वज्रपात* Spr. (II) 2542.

निष्ठुरीषीभाव m. *Befreiung von Schmutz, Reinigung* SĀMAVIDH. Bā. 1, 5, 13.

निर्गर्ग 3) *ज्ञापते तन्निर्गर्गेण von selbst* HEM. JOGAÇ. 1, 17.

निर्मूढक und *सूदन*, richtiger *सूढक* und *सूदन*.

निस्तास्रव adj. *kein gewebtes Gewand tragend* SĀMAVIDH. Bā. 2, 4, 9.

निस्पृह् adj. *begehrend nach, nachstellend* RV. 10, 95, 9.

निःसचिव adj. *ohne Minister*: राज्य Spr. (II) 5773.

निःसंचार् vgl. u. संचार् am Ende.

निःस्रेह् adj. *frei von Liebe und kein Oel enthaltend* Spr. (II) 2296.

2. निःस्वन (Nachträge), मेघ Spr. (II) 2089.

निःस्वभाव (Nachträge) *lies m. Besitzlosigkeit, Armuth* und vgl. Spr. (II) 7029.

1. नी mit घभि, partic. *नीति erreichbar* und *अनभिनीति unerreichbar*

PAT. a. a. O. 3, 95, a.

— परि *entführen* RV. 6, 4, 6.

— अतिप्र *अच. च. 2, 6, 9. 19, 1.*

— सम् 2) zu streichen und die Beispiele mit 1) zu vereinigen.

नीचगामिन् adj. *dem Niedrigen nachgehend* (eig. und übertr.): Flüsse und Weiber Spr. (II) 1662.

नीचजाति adj. *von geringer Herkunft* Spr. (II) 3936.

नीरशन, so zu schreiben st. नीरसन.

नील, नास्य पापं चक्रुषो (so lesen wir) *मुखात्नीलं व्येति* (wohl so zu lesen) KAUSH. UP. 3, 1; vgl. TS. 3, 1, 1, 2.

नीलपिण्ड n. *eine Art Stahl* ÇKDR. u. वज्र.

नीलाचल (Nachträge) vgl. लीलाचल.

नीलाभ m. N. pr. eines Berges KĀLAĀKRA 1, 16.

नीलायुध s. लीलायुध.

नीवाह् m. = निवाह्, यज्ञाम् Gop. Bā. 1, 4, 22.

नीव्या f. von unbekannter Bed. RV. 6, 32, 4. möglich wäre *Gewand* (vgl. नीवि); = नव्य Śi.

2. नु mit संप्र *mit Jubel Jmd empfangen*: *ण्यते* MBu. 13, 5850 nach der Lesart der ed. Bomb.

— प्रति *Etwas* (acc.) *gutheissen* PAT. a. a. O. 8, 41, b.

1. नुद् vgl. auch अनुत्.

— वि 3) ed. Bomb. an beiden Stellen *वि-नुद्*.

नृकल्प m. N. pr.: s. oben नार्कल्पि.

नृमन ist nom. ag. *Männer beugend*; auch N. pr. (vgl. oben नार्नमनि).

नृप्रिय 1) f) *eine Papagetenart* RĀGĀN. im ÇKDR. u. राजप्रुक.

नृप्रु ein *Vieh von einem Menschen* Z. d. d. m. G. 27, 79. VERLS. 199.

HEM. JOGAÇ. 1, 14. 4, 35 (zu lesen *नृप्रुद्धे*).

2. नृशंस, *वादिन्* vgl. Spr. (II) 3646.

नृषद् adj. = *नृषद्* AIR. Bā. 7, 15. Śi. trennt *नृषद्* und *वर्*.

नृसिंहक m. = *नृसिंह* 2) Spr. (II) 2527.

नेय zu *ziehen* (eine Figur im Spiel) PAT. a. a. O. 8, 33, a.

नेष्टु m. = *लेष्टु Erdkloss, Erdscholle*: सीता^o MBu. 13, 2135 nach der Lesart der ed. Bomb.

नेगुर्त्त adj. *Besieger der Nigut* RV. 9, 97, 53.

नेगीय vgl. Monatsberr. d. K. Pr. Ak. d. Ww. 1868, S. 228.

नेचक m. patron. von *निचक* PAT. a. a. O. 4, 60, b.

नेपथ्य (von *नेपथ्य*) adj. *im Costum eines Schauspielers aufgeführt* MĀLAV. ed. Bomb. 27, 7, v. l.

नेप्य m. patron. von *नीप* PAT. a. a. O. 4, 60, b. *नेप्य* und *नीप* gedr.

नेबद्धक adj. von *निबद्ध gaṇa वराहादि* zu P. 4, 2, 80.

नेर्देशिक adj. (f. ङ्) zu *निर्देश* 2) PAT. a. a. O. 1, 163, b. 8, 38, b.

नेवासिक *den Wohnort bezeichnend* (Suffix) ebend. 4, 71, b.

नेषधक m. *eine best. Körnerfrucht* KĀRAKA 1, 27. VĀGBH. 1, 6, 5. — Vgl. *नेषध* 2).

नेदन n. *Anstoss, Impuls* KĀN. 5, 1, 8. fgg.

नेनुव (vom intens. von 2. नु) adj. *tönend, schallend* u. s. w.: सदा^o Nir. 6, 30.

न्यास *der ursprüngliche, richtige Wortlaut* PAT. a. a. O. 1, 241, b. 295, a. b. 2, 316, a. 3, 7, b. 8, a. 45, b. 48, a. 52, a. 83, a. 90, a. 112, b. 113, b. 4, 57, a. 76, b. 5, 5, a. 54, a. 6, 47, b. 6(4), 20, b. — Vgl. *यथान्यासम्* und *सान्यासिक*.